

Date: 20th August, 2021

To,

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Floor 25, P J Tower Exchange Plaza, 5th Floor,

Dalal Street Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai - 400001 Mumbai - 400051

**Sub:** Submitting Copy of Newspaper advertisement

Ref: BSE: Scrip Code: 513121, NSE: SYMBOL: ORICONENT

Dear Sir/Madam(s),

Pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are enclosing herewith copy of Notice of 51st Annual General Meeting of the Company published in Newspaper(s) viz. **Free Press Journal** and **Navshakti** dated August 20, 2021.

We hope you will find it in order and request you to kindly take the same on your records.

Thanking you,
Yours faithfully,
For **Oricon Enterprises Limited** 

Sanjay Jain Company Secretary

Regd. Office: 19-A, Dhuleshwar Garden, Ajmer Road, Jaipur - 302001 (CIN:L36911RJ1996PLC011381) nand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

As the loan account became NPA therefore the Authorized officer under section 13(2) of "The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002" had issued 60 days demand notice to the Borrowers/Coborrowers/Mortgagers/Guarantors (collectively referred as "Borrowers") as given in the table. According to the notice if the porrowers do not deposit the entire amount within 60 days, the amount will be recovered from auction of the mortgage properties/secured assets as given below. Therefore you the borrowers are informed to deposit the entire loan amount along with future interest and expenses within 60 days from the date of demand notice, otherwise under the provisions of 13(4) and 14of the said Act, the Authorized officer is free to take possession for sale of the mortgage properties/secured assets as given below. Borrowers to note that after receipt of this notice, in terms of Section 13(13) of the Act, 2002, you are prohibited and restrained from transferring any of the secured assets by way of sale, lease or otherwise, without prior written consent of

|                                                                                                                                                                                                                                                                            | Date and Amount of Demand                                                                                                     |                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                |
|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| Mortgagor / Guarantor / Loan A/c No. (Loan A/c No.) L9001060116932396,                                                                                                                                                                                                     | Notice Under Sec. 13(2)  07-Aug-21 ₹ 18,45,688/-                                                                              | Mortgaged Property                                                                                                                                                                                                                                                                                                                                             |
| Atmiya Ceramic (Borrower), Solanki<br>Nishant Dilipbhai (Co-Borrower), Sona<br>Nishant Solanki (Co-Borrower) Gor<br>Haresh Sureshbhai (Co-Borrower)<br>Deelip Vallabhdas Solanki (Co-<br>Borrower) Gor Sureshbhai Vallabhbhai<br>(Guarantor)                               | Thousand Six Hundred Eighty-Eight only as on 06-Aug-21                                                                        | Property situated at Shop No G 1&2 Ground<br>Floor Na Solanki CoDhule Old Agra Road Dhul<br>Maharashtra Admeasuring 154.39 Sqyds                                                                                                                                                                                                                               |
| (Loan A/c No.) L9001060120713993, K<br>Pandurang And Son (Borrower), Naresh<br>P Pagadhare (Co-Borrower), Paru<br>Naresh Pagdhare (Co-Borrower)                                                                                                                            | 26-Jul-21 ₹ 17,53,142/- Rs. Seventeen Lac Fifty-Three Thousand One Hundred Forty-Two only as on 24-Jul-21                     | Property Situated At House Gram Panchaya<br>1039 Arnala Village At Post Arnala Tal Vasa<br>Arnala Palghar Maharashtra Admeasuring<br>4400 Sq. Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                                                            |
| (Loan A/c No.) L9001060122066665,<br>Raizada (Borrower), Rishabh Lalchand<br>Sharma (Co-Borrower), Lalchand<br>Ramalakhan Sharma (Co-Borrower)                                                                                                                             | 26-Jul-21 ₹ 16,76,160/- Rs.<br>Sixteen Lac Seventy-Six<br>Thousand One Hundred<br>Sixty only as on 22-Jul-21                  | Property Situated At Flat Development<br>Authority (Res/Comm) PI 5B PI5B Panvel<br>Khanda Colony Panvel Raigad Maharashtra<br>Admeasuring 300 Sq. Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                                                        |
| (Loan A/c No.) L9001060718366669,<br>Baba (Borrower), Dipak Sopanrao<br>Warhade (Co-Borrower), Nilima Dipak<br>Warhade (Co-Borrower)                                                                                                                                       | 26-Jul-21 ₹ 24,38,385/- Rs.<br>Twenty-Four Lac Thirty-Eight<br>Thousand Three Hundred<br>Eighty-Five only as on 22-Jul-<br>21 | College Parvati Nagar Mahajan Pura Amravat                                                                                                                                                                                                                                                                                                                     |
| (Loan A/c No.) L9001060720729589,<br>Sayli Collection (Borrower), Sushma<br>Balkrishna Kamble (Co-Borrower),<br>Sanket Balkrishna Kamble (Co-<br>Borrower)                                                                                                                 | 26-Jul-21 ₹ 8,84,837/- Rs.<br>Eight Lac Eighty-Four<br>Thousand Eight Hundred<br>Thirty-Seven only as on 22-<br>Jul-21        | Property Situated At House Municipal<br>Corporation Milkat No 5351 S No 2166 Kuna<br>Complex S 1 Second FIr Plot No 11 12<br>Koregaon Satara Satara Maharashtra<br>Admeasuring 353 Sq. Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                   |
| (Loan A/c No.) L9001061121160304, K<br>Pandurang And Son (Borrower), Naresh<br>P Pagadhare (Co-Borrower), Paru<br>Naresh Pagdhare (Co-Borrower)                                                                                                                            | 26-Jul-21 ₹ 3,12,841/- Rs. Three Lac Twelve Thousand Eight Hundred Forty-One only as on 24-Jul-21                             | Property Situated At House Gram Panchaya<br>1039 Arnala Village At Post Arnala Tal Vasa<br>Arnala Palghar Thane Maharashtra<br>Admeasuring 4400 Sq. Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                                                      |
| (Loan A/c No.) L9001061121251948,<br>Baba (Borrower), Dipak Sopanrao<br>Warhade (Co-Borrower), Nilima Dipak<br>Warhade (Co-Borrower)                                                                                                                                       | 26-Jul-21 ₹ 5,02,532/- Rs.<br>Five Lac Two Thousand Five<br>Hundred Thirty-Two only as<br>on 24-07-2021                       | Property Situated At House Municipal<br>Corporation Survery No 6 1 And 6 2 Plot No<br>82 Parvati Nagar Nr Mahatma Fule College<br>Amravati Maharashtra Admeasuring 1500 So<br>Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                            |
| (Loan A/c No.) L9001061121535812,<br>Umardin Mazid Kazi (Borrower), Paroo<br>Umardin Kazi (Co-Borrower), Arif<br>Umarddin Kazi (Co-Borrower)                                                                                                                               | 26-Jul-21 ₹ 1,94,174/- Rs. One Lac Ninety-Four Thousand One Hundred Seventy-Four only as on 24- Jul-21                        | Property Situated At Flat Municipal<br>Corporation Flat No 304 3Rd Floor Tuba Apt<br>Malonde Koliwada Vasai West Koliwada Vasa<br>Palghar Maharashtra Admeasuring 344 Sq.<br>Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                             |
| (Loan A/c No.) L9001060114181471,<br>Dinesh (Borrower), Shyam Bahadur<br>Muralidhar Yadav (Co-Borrower), Surja<br>Shyambahadur Yadav (Co-Borrower),<br>Umesh Shyam Bahadur Yadav (Co-<br>Borrower)                                                                         | ₹ 26-Jul-21/- 26,68,639 Rs.<br>Twenty-Six Lac Sixty-Eight<br>Thousand Six Hundred<br>Thirty-Nine only as on 22-<br>Jul-21     | Property Situated At Flat Freehold - Within<br>Municipal Limit Flat No 104 1St Floor H Win<br>Om Labh Chsl Old Survey 371 New Survey N<br>73 Hissa No 2 Mira Road Goddev Mira Road<br>Thane Maharashtra Admeasuring 408 Sq.<br>Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                           |
| (Loan A/c No.) L9001060119835935,<br>Vishal Menswear (Borrower), Shivnath<br>Garments (Co-Borrower), Shamlal<br>Babulalji Chandanpatre (Co-Borrower),<br>Vishal Sham Chandanpatre (Co-<br>Borrower), Jaya Vishal Chandanpatre                                              | 26-Jul-21 ₹ 22,10,647/- Rs.<br>Twenty-Two Lac Ten<br>Thousand Six Hundred Forty-<br>Seven only as on 22-Jul-21                | Property Situated At House Municipal<br>Corporation Ward No 18 Malmatta No 239<br>Plot No 24 Survey No 86 3 Ratanganj<br>Amravati Maharashtra Admeasuring 1200 Sc<br>Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                                     |
| (Co-Borrower) (Loan A/c No.) L9001060120161262, Shree Kalimata Prasa (Borrower), Rekha Tapan Singh (Co-Borrower), Tapansingh Singh (Co-Borrower), Mithun Tapansingh Singh (Co-Borrower), Sukumar Tapan Singh (Co-Borrower)                                                 | 26-Jul-21 ₹ 13,55,401/- Rs. Thirteen Lac Fifty-Five Thousand Four Hundred One only as on 22-Jul-21                            | Property Situated At Flat Municipal<br>Corporation 206 2Nd Flr B Wing Shripal<br>Solitaire Bldg No 2 Chsl M B Est Virar West<br>Maharashtra Admeasuring 345 Sq. Ft./Sq.<br>Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                                       |
| (Loan A/c No.) L9001060122564521,<br>Dhantara (Borrower), Sameer Manoj<br>Andersahare (Co-Borrower), Sunil<br>Tarachand Undersahare (Co-Borrower),<br>Vandana Manoj Andersahare (Co-<br>Borrower), Manoj Tarachand<br>Andersahare (Co-Borrower)                            | 26-Jul-21 ₹ 10,63,286/- Rs.<br>Ten Lac Sixty-Three Thousand<br>Two Hundred Eighty-Six only<br>as on 24-Jul-21                 | Property Situated At House Municipal<br>Corporation Sh N 3 Pl 147 2 148 S N 384,383<br>388 Cts N 2256 Mouza Indora Nagpur<br>Maharashtra Admeasuring 181 Sq. Ft./Sq.<br>Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                                          |
| (Loan A/c No.) L9001060720319168,<br>Udita Enterprises (Borrower), Umesh<br>Balkrushna Patil (Co-Borrower), R U<br>Enterprises (Co-Borrower), Reshma Patil<br>(Co-Borrower), Santosh Balkrishna Patil<br>(Co-Borrower)                                                     | 26-Jul-21 ₹ 38,79,437/- Rs. Thirty-Eight Lac Seventy-Nine Thousand Four Hundred Thirty-Seven only as on 24- Jul-21            | Property Situated At Flat Freehold - Municip<br>Limit Metro And Urban Khopoli Road, Surve<br>No. 313, Hissa No. A/2 Plot No. 7 Of Village<br>Pen Near Dr. Babasaheb Ambedkar School Pe<br>Pen Raigad Maharashtra Admeasuring 914 S<br>Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                    |
| (Loan A/c No.) L9001061121242939,<br>Udita Enterprises (Borrower), Reshma<br>Patil (Co-Borrower), R U Enterprises<br>(Co-Borrower), Umesh Balkrushna Patil<br>(Co-Borrower), Santosh Balkrishna Patil<br>(Co-Borrower)                                                     | 26-Jul-21 ₹ 7,72,293/- Rs.<br>Seven Lac Seventy-Two<br>Thousand Two Hundred<br>Ninety-Three only as on 24-<br>Jul-21          | Property Situated At House Freehold -<br>Municipal Limit Semi Urban And Rural 07<br>Shankar Nagai Pen Raigad Maharashtra<br>Admeasuring 914 Sq. Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                                                          |
| (Loan A/c No.) L9001061121277954,<br>Vishal Menswear (Borrower), Shamlal<br>Babulalji Chandanpatre (Co-Borrower),<br>Shivnath Garments (Co-Borrower),<br>Vishal Sham Chandanpatre (Co-<br>Borrower), Jaya Vishal Chandanpatre<br>(Co-Borrower)                             | 26-Jul-21 ₹ 4,22,693/-<br>Rs. Four Lac Twenty-Two<br>Thousand Six Hundred<br>Ninety-Three only as on<br>22-Jul-21             | Property Situated At House Municipal<br>Corporation Malmatta No 239 Ward No 18 2<br>Tarkheda Amravati Maharashtra<br>Admeasuring 1200 Sq. Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.                                                                                                                                                                                                |
| (Loan A/c No.) L9001060713238249,<br>Umardin Mazid Kazi (Borrower), Paroo<br>Umardin Kazi (Co-Borrower), Arif<br>Umarddin Kazi (Co-Borrower),                                                                                                                              | 26-Jul-21 ₹ 10,37,930/- Rs.<br>Ten Lac Thirty-Seven<br>Thousand Nine Hundred<br>Thirty only as on 24-Jul-21                   | Property Situated At Flat No 304 3Rd Floor<br>Tuba Apt,Village Malonde Koliwada, Vasai<br>West Thane,Maharashtra Admeasuring 344<br>SQFT                                                                                                                                                                                                                       |
| ( <b>Loan A/c No.)</b> L9001060114535212,<br>Bharatkumar (Borrower), Hemlata<br>Bharat Jain (Co-Borrower),                                                                                                                                                                 | 26-Jul-21 ₹ 40,64,554/- Rs. Forty Lac Sixty-Four Thousand Five Hundred Fifty- Four only as on 24-Jul-21                       | (Property 1) Property Situated At Shop Grar<br>Panchayat Shop No 6 B Wing Mourya<br>Residency S No 138 2 To 5 And 7 Purna<br>Bhiwandi Thane Maharashtra Admeasuring<br>252 SQFT2 (Property 2) Property situated a<br>Shop Gram Panchayat Shop No A 001 Moury<br>Residency S No 138 2 To 5 And 7 Purna<br>Bhiwandi Thane Maharashtra. Admeasuring<br>252 SQFT2) |
| (Loan A/c No.) L9001060118493260,<br>Shrikant Rajendra Salunkhe (Co-<br>Borrower), Smt. Bharati Rajendra<br>Salunkhe, (Co-Borrower & Mortgagor),<br>Note: This Notice Also Referes To All<br>Legal Heir Of Late Shri Shrikant Rajendra<br>Salunkhe - Borrower & Mortgagor, | 31-Jul-21 ₹ 11,43,170/-<br>Rs. Eleven Lac Forty-Three<br>Thousand One Hundred<br>Seventy only as on<br>30-Jul-21              | Residential Eastern Side Out Of Plot No-22,<br>Gram Panchayat Property No 175/2/22,<br>Village-Talegaon Dindori, Tehsil-Dindori, Dist<br>Nashik, Maharashtra Admeasuring 121.25 St<br>Mtr.                                                                                                                                                                     |
| (Loan A/c No.) L9001060116616285,<br>Sunil Ratanlalji Randad (Borrower),<br>Bhavna Sunil Randad, (Co-Borrower),                                                                                                                                                            | 07-Aug-21 ₹ 14,87,569/-<br>Rs. Fourteen Lac Eighty-<br>Seven Thousand Five<br>Hundred Sixty-Nine only as<br>on 06-Aug-21      | Property Situated At Shop No 1 Chemist<br>Shopping Compex Plot No 9 Kasba Akola<br>Maharashtra Admeasuring 220 Sqyds                                                                                                                                                                                                                                           |
| (Loan A/c No.) L9001060718018579,<br>Durga Provision And Kirana (Borrower),<br>Ganesh Devidas Choudhari, (Co-<br>Borrower),                                                                                                                                                | 07-Aug-21 ₹ 3,03,167/- Rs. Three Lac Three Thousand One Hundred Sixty-Seven only as on 06-Aug-21                              | Property Situated At Cts No 3021 Nph No 11: Middle Class Jalgaon Bodwad Varangaon Jalgaon Maharashtra Admeasuring 20.92 Sqyds                                                                                                                                                                                                                                  |
| ( <b>Loan A/c No.)</b> L9001060117534452,<br>Swayambhu Sports (Borrower), Tukaram<br>Vittal Bhapkar, (Co-Borrower), Ashish<br>Tukaram Bhapkar (Co-Borrower)                                                                                                                | 07-Aug-21 ₹ 40,54,329/-<br>Rs. Forty Lac Fifty-Four<br>Thousand Three Hundred<br>Twenty-Nine only as on 06-<br>Aug-21         | Property Situated At Plot No D 25 Waluj<br>Industrial Area Waladgaon Middle Class<br>Aurangabad Maharashtra Admeasuring 789.0<br>Sq.yds                                                                                                                                                                                                                        |
| (Loan A/c No.) L9001060117939063,<br>Jay Ganesh Enterprises (Borrower),<br>Sanjay Harishchandra Patil, (Co-<br>Borrower), Ganesh Patil (Co-Borrower)                                                                                                                       | 07-Aug-21₹ 6,84,195 Rs. Six Lac Eighty-Four Thousand One Hundred Ninety-Five only as on                                       | Property Situated At Flat No 353 Sitamai<br>Niwas Near Marathi School Sector 11 Than-<br>Juhu Village Vashi Maharashtra Admeasurin<br>860 Sq.yds                                                                                                                                                                                                               |

13-Jul-21 ₹ 5,59,811/- Rs.

Five Lac Fifty-Nine

Thousand Eight Hundred

Eleven only 07-Jul-21

26-Jul-21 ₹ 14,84,539/- Rs.

Fourteen Lac Eighty-Four

Thousand Five Hundred

Thirty-Nine only 22-Jul-21

26-Jul-21 ₹ 2,05,234/- Rs.

Two Lac Five Thousand Two

Hundred Thirty-Four only

24-07-2021

Property Situated At Milkat No 1534 House Of

Vishal - - - Pishor Aurangabad Aurangabad

Maharashtra 431104 Admeasuring 48.71

Property Situated At Godown Gram Panchaya

56 5A Gat No 153 14 15 Middle Class

Akulkheda Chopda Jalgaon Maharashtra

Admeasuring 563.45 Sq. Ft./Sq. Yrd./Sq. Mtr

Property Situated At House Freehold

Municipal Limit Semi Urban And Rural Plot No

49 Gut No 27 Mauje Naregaon Residential

Naregaon Aurangabad Maharashtra

Admeasuring 158.27 Sq. Ft./Sq. Yrd./Sq. Mtr.

**AU Small Finance Bank Limited** 

**Authorised Officer** 

(Loan A/c No.) L9001060818417577

Through Its Prop. Vishal Aabarao Kale

(Loan A/c No.) L9001060119220699

(Loan A/c No.) L9001061121267532

New Golden Tyres (Borrower)

Date: 19/08/2021

Place: Mumbai

M/s Expert Coaching Classes

Varsha Clinic (Borrower)

R KONKAN RAILWAY CORPORATION LTD.

No. ED/C&LM/Works/ EE-I/TR-493/1182

grinding (if necessary) of steel tower

parts at firms galvanization plant located 82200/-

### (A Government of India Undertaking)

NOTICE INVITING E-TENDER Chief Engineer, Konkan Railway Corporation Ltd., invites Open Tender in Two Packet System through E-Tendering on IREPS portal from eligible contractors for the following work. **Tender Notice No.: KR-W-01-58-2021-04. Name of Work:** Complete Track Renewal (P) from Km 556/600 to Km 618/000 between Kumta-Shiroor Sections (for a length of 50 Km) under the jurisdiction of Assistant Engineer, Udupi in Karwar Region Karnataka State on Konkan Railway. Estimated Cost: ₹ 16.63 Crore excluding GST. Completion Period: Twelve Months including Monsoon. Closing Date/Time: 13/09/2021 up to 15:00 hrs. for Submission of Online Offers/Bids. Manual offers shall not be accepted. Please visit https://ireps.gov.in website for details / participation Corrigendum / addendum will be hosted in this website only

Advocate, published in the paper of **03/08/2021** in respect of Old Survey No 177, Plot No. 78-A, C.T.S No. 2732 a /illage Eksar, Taluka Borivali, togethe th structure standing thereon known "JAY SHANKESHWAR" situated at o Daulat Nagar, Borivali (East), Mumba 400066 for investigate title and also the wners have lost/ misplaced the origin itle documents in respect of the sa property.

CORRIGENDUM

Sd/- Satish Sharn

08.09.2021

CHHATTISGARH STATE POWER TRANSMISSION CO LTD (A Government of Chhattisgarh Undertaking)
OFFICE OF THE EXECUTIVE DIRECTOR(C&LM) Block-4, Near CSPHCL Dispensary, Dagania, Raipur (C.G.)
Website- www.cspc.co.in e-mail:- ce.eht@cspc.co.in Ph. No. 0771-2574221 Fax No. 0771-2574222

## Raipur, Date: 18.08.2021

1770/-

| NOTICE INVITING TENDER                             |                                      |      |                |              |         |
|----------------------------------------------------|--------------------------------------|------|----------------|--------------|---------|
| Sealed tenders are invited for the following work: |                                      |      |                |              |         |
| TR                                                 | Name of work                         | EMD  | Cost of tender | Date of      |         |
| No                                                 | runic of work                        | (Rs) | Printed        | Downloaded   | opening |
|                                                    |                                      |      | tender form    | from website |         |
| TD                                                 | Hot Dip Galvanization, embossing and |      |                |              |         |

at Raipur/ Bhilai (251 MT approx.). For all other details of NIT and terms & conditions, please visit our web site 'www.cspc.co.in/csptcl/tendernotices'

S-29644/3 //Save Electricity// ED (C&LM) CSPTCL, RAIPUR

1680/-

### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT the 'Schedule Plots' mentioned hereunder are owned by and are physical possession of Ms. Tulsi Ravindra Modi, residing at - 444, Ravivar Peth, Pune - 411 002; having purchased it from her father Ravindra Modi by & under Deed of Conveyance dated 15/07/2010 which is registered at Sr. No. 3014/2010 with the Joint Sub-Registrar, Lonavla AND 'Schedule Properties' mentioned hereunder are owned by and are in actual physical possession of Mr. Ravindra Kantilal Modi, residing at - 444, Ravivar Peth, Pune - 411 002; having purchased them from Rajan Lokegaokar & 6 Ors. by & under Deed of Conveyance dated 07/11/2007 which is registered at Sr. No. 5133/2010 with the Joint Sub-Registrar, Lonavla & having obtained Survey No. 107 Hissa No. 5 from Mr. Raiesh Batreja by & under Deed of Exchange dated 11/12/2015 which is registered at Sr. No. 4165/2015 with the Joint Sub-Registrar, Lonavla as the sole and absolute right, title and interest holder thereof (Ms. Tulsi Ravindra Modi & Mr. Ravindra Kantilal Modi hereinafter referred as the 'Owners'). The Owners claim that their right is free from all encumbrances, charges, claims, etc. of whatsoever nature and that they have a clear and marketable title in respect of the 'Schedule Plots' and 'Schedule Properties'

I have been authorised to investigate the clean, clear and marketable title of the Owners to the Schedule Plots and Schedule Properties.

All or any persons including any banks, financial institutions or any other party or person, having any valid and legal claim, right, title, demand or interest by virtue of any sale, gift, lease, tenancy, license, exchange, partition, mortgage, charge, lien, inheritance, succession, trust, maintenance, possession, easement, agreement, lis-pendens, stay order, attachment, decree, specific performance or otherwise or any other right of whatsoever nature or having any objection to the proposed transfer, are required/ called upon to convey their objection/s in writing at the address mentioned below, within (15) Fifteen days from issuance of this notice, along with all supporting documents relating to such claim and obtain our acknowledgement thereof, failing which, it shall be presumed that there is /are no claim/s and such claim/s if any, shall be considered to be waived and abandoned and our client shall proceed with the proposed transaction in respect of the 'Schedule Plots' as well as the 'Schedule Properties'.

### SCHEDULE PLOTS

All that piece and parcel of land having Site No. 29, 30, 31 and 32 with the land appurtenant thereto ad measuring 1250

Sq. mtrs. And collectively bounded as follows

On or towards East : By Road On or towards West : By Survey No. 106 On or towards South : By Survey No. 107/5 : By Internal Road On or towards North

### SCHEDULE PROPERTIES

All that piece and parcel of lands bearing [1] Survey No.85, Hissa No. 1, [2] Survey No.85, Hissa No. 2, [3] Survey No.86, [4] Survey No. 105, Hissa No. 2A + 3, [5] Survey No. 107, Hissa No. 4, [6] Survey No. 107 Hissa No. 5 totally ad asuring about 2H 037R i.e. 20,370 Sq. Mtrs, situated at Village Kune Nama, Taluka Mawal, District Pune, within the limits of Grampanchayat Versoli of Panchayat Samiti Maval of Zilla Parishad, Pune and revenue jurisdiction of Sub Registrar Office Lonavia

Hence this Notice

Place: Mumbai Date: 20/08/2021 Advocate Shon Gadgil Address: 14/15, Ground Floor, Gundecha Chambers, Fort, Mumbai, Maharashtra - 400 023

# **SUPREME PETROCHEM LTD**

**CIN**: L23200MH1989PLC054633 Regd. Office: Solitaire Corporate Park, Building No.11, 5th Floor, 167, Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093 **Tel. No.**: 022-67091900/66935927 **Fax No.**: 022-40055681

E-mail: investorhelpline@spl.co.in Website: http://www.supremepetrochem.com

NOTICE is hereby given that the following Equity Share Certificates issued by the Company are stated to have been lost/misplaced from the registered holder(s) thereof.

# ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES IN LIEU OF ORIGINAL CERTIFICATES LOST/MISPLACED

| S<br>NO | NAME OF THE HOLDER                        | FOLIO NO  | NO OF<br>Shares | CERT NO<br>FROM  | CERT<br>NO TO    | DIST<br>From         | DIST<br>TO           |
|---------|-------------------------------------------|-----------|-----------------|------------------|------------------|----------------------|----------------------|
| 1       | RAVINDRA B KUBADIA<br>SATISH B KUBADIA    | SPS201704 | 83              | 376704           | 376704           | 97609877             | 97609959             |
| 2       | RAJUL M SANKLECHA                         | SPS148009 | 100             | 395109           | 395109           | 43151201             | 43151300             |
|         | MAHENDRA D SANKLECHA                      |           | 100             | 395110           | 395110           | 50761901             | 50762000             |
|         |                                           |           | 100             | 395111           | 395111           | 50762001             | 50762100             |
|         |                                           |           | 100             | 395112           | 395112           | 50762101             | 50762200             |
|         |                                           |           | 100             | 395113           | 395113           | 50762201             | 50762300             |
|         |                                           |           | 100             | 395114           | 395114           | 50762301             | 50762400             |
|         |                                           |           | 100             | 395115           | 395115           | 56926301             | 56926400             |
|         |                                           |           | 100             | 395116           | 395116           | 56926501             | 56926600             |
|         |                                           |           | 100             | 395117           | 395117           | 56926701             | 56926800             |
|         |                                           |           | 100             | 395118           | 395118           | 56927001             | 56927100             |
|         |                                           |           | 100             | 395119           | 395119           | 59059001             | 59059100             |
|         |                                           |           | 100             | 395120           | 395120           | 60986701             | 60986800             |
|         |                                           |           | 100             | 395121           | 395121           | 60986801             | 60986900             |
|         |                                           |           | 100             | 395122           | 395122           | 60987101             | 60987200             |
|         |                                           |           | 100             | 395123           | 395123           | 60987201             | 60987300             |
|         |                                           |           | 100             | 395124           | 395124           | 60987401             | 60987500             |
|         |                                           |           | 100<br>100      | 395125<br>395126 | 395125<br>395126 | 74236001<br>74236101 | 74236100<br>74236200 |
|         |                                           |           | 100             | 395126           | 395126           | 74236301             | 74236200             |
| 3       | ASHVIN B MODH                             | SPS064555 | 100             | 373000           | 373000           | 65170501             | 65170600             |
| 4       | BINA Y PAREKH                             |           |                 |                  |                  | 64757201             | 64757300             |
| 4       | AJAY J PAREKH                             | SPS152850 | 100             | 263426           | 263426           | 64757201             | 64757300             |
| 5       | MINAXI A PAREKH<br>AJAY J PAREKH          | SPS162063 | 100             | 170549           | 170549           | 55469501             | 55469600             |
| 6       | RAJANIKANT JETHALAL THAKKAR               | SPS196927 | 17              | 376010           | 376010           | 97565360             | 97565376             |
|         |                                           |           | 33              | 376011           | 376011           | 97565377             | 97565409             |
| 7       | PRABHAKARA SHETTY HEGGUNJE                | SPS808738 | 400             | 46202            | 46205            | 42547401             | 42547800             |
| 8       | KANCHAN C SHAH                            | SPS061636 | 100             | 264640           | 264640           | 64878601             | 64878700             |
| 9       | MANJU ASRANI<br>VINOD ASRANI              | SPS005860 | 100             | 149636           | 149636           | 53378201             | 53378300             |
| 10      | KENIN MORARJI VIRA<br>SHIVANI KHIMJI VIRA | SPS074981 | 100             | 277985           | 277985           | 66213101             | 66213200             |
| 11      | VIJAY CHAWLA                              | SPS008139 | 100             | 152932           | 152932           | 53707801             | 53707900             |
| 12      | JOSEPH AZAREDO<br>PAMELA AZAREDO          | SPS169382 | 100             | 289245           | 289245           | 67339101             | 67339200             |
| 13      | SUCHITRA SINGH                            | SPS133408 | 100             | 153632           | 153632           | 53777801             | 53777900             |
|         | RAGHAVENDRAJIT SINGH                      |           | 100             | 153634           | 153634           | 53778001             | 53778100             |
|         |                                           |           | 100             | 153642           | 153642           | 53778801             | 53778900             |
|         |                                           |           | 100             | 249919           | 249919           | 63406501             | 63406600             |
|         |                                           |           | 100             | 250075           | 250075           | 63422101             | 63422200             |
| $\neg$  |                                           | TOTAL     | 0700            |                  |                  |                      |                      |

The members of public are hereby informed that they should not purchase, sell or deal in the above shares certificates in any manner whatsoever. The Stock Exchange Authorities are requested to take note of the above and suitably advice thei Members/Constituents or any person(s) who has/have claim respect of the said shares. The aforementioned persons should lodge such claim or claims alongwith documentary proofs with the Company at its Registered Office at Building No. 11, 5th Floor Solitaire Corporate Park, 167 Guru Hargovindji Marg, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093 within 15 days from the date of this notice failing with the Company will proceed to issue Duplicate Share Certificates in respect o

3733

TOTAL

Place: Mumbai Date: 20.08.2021

and www.bseindia.com respectively and Company's website at www.shirpurgold.com

Earning Per Share (of Rs. 10/- each not annulised)

2. Diluted

Place: Mumbai

Date: 18th August 2021

For **SUPREME PETROCHEM LTD** (D. N. MISHRA) **COMPANY SECRETARY**  PUBLIC NOTICE

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | FRIDAY | AUGUST 20, 2021

NOTICE is hereby given to state that 1) SUBODH PURUSHOTTAM RAUT, 2) DAKSHATA DEVENDRA RAUT and 3) SAMATA SUBODH RAUT have sold the nder mentioned Property to JAY DINESH DUWA vide Deed of Conveyance Date 13/08/2021 registered with the Office of Sub-Registrar of Assurances. While handing ver the Original Documents of the under mentioned Property to JAY DINESH DUWA it has come to the notice of the Sellers that out of all the chain docu riginal documents and their copies are missing/ lost/ misplaced:

1)Original Deed of Release Dated 12/07/2011 between Sangita Mahadeo Bhoi (Releasor) and Ramchandra Balu Pedhavi, Pushpa Harishchandra Pedhavi, Alka Harishchandra Pedhavi and Ulka Harishchandra Pedhavi (Releasees) registere with the Office of Sub-Registrar of Assurances under Serial No ALIBAUG/3133/2011.

Original Power of Attorney Dated 12/07/2011 between Ramchandra Balu Pedhav Pushpa Harishchandra Pedhavi, Alka Harishchandra Pedhavi and Ulka Harishchandra Pedhavi (Executors) and Ganesh Ramchandra Pedhavi (Attorne) registered with the Office of Sub-Registrar of Assurances under Serial No ALIBAUG/3134/2011.

Any persons having any claim, right, title or interest in respect of the under mentione operty by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trust, possession nheritance or rights in any manner whatsoever are hereby requested to make the sam nown in writing to the undersigned at his office at Advocate Nevil Chheda, Chheda 8 Associates, Shop No.8, Ground Floor, Madhur CHSL., T.P.S. 55th and 56th Road Near Veer Savarkar Garden, Babhai Naka, Borivali (West), Mumbai – 400092, within 15 (Fifteen) days from the date hereof along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the investigation for under mentioned property wi conclude without taking into consideration such claims or objections which are deeme to have been waived and abandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Please take notice that the answers/claims given by public Notice shall no

SCHEDULE OF THE PROPERTY REFERRED TO ABOVE:

All that an Agriculture piece and parcel of Land admeasuring 32.4 Gunthas equivale o 0.30.90 HRP bearing Gut No. 294 (Old Survey No.633) of Village Nandaipada Taluka Alibaug, District Raigad

Mr. Nevil P. Chheda Advocate, High Court Place: Mumbai Date: 20/08/2021

## ORICON

CIN-L28100MH1968PLC014156 Reg. Office: 1076 Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 Website: www.oriconenterprises.com, E-mail: share@ocl-india.com Tel. No.: 022-43662200, Fax No. 022-24963055

NOTICE is hereby given that the 51st Annual General Meeting (AGM) of the Company will be eld on Wednesday, 22<sup>nd</sup> September, 2021 at 03:00 P.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in accordance with the General Circulars dated 08th April, 2020, 13th April, 2020 and 05th May, 2020, 28th September, 2020, 31th Decembe 2020 and 13<sup>th</sup> January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and circular dated 12th May, 2020 and 15th January, 2021 issued by Securities and Exchange Board of India ("**SEBI Circulars**"). The Venue of the meeting shall be deemed to be the registered office of the Company situated at 1076, Dr E Moses Road, Worli Mumbai - 400018 to transact the business mentioned in the Notice convening the said AGM. The notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 has beer sent through electronic mode on 18th August, 2021 to those members whose e-mai addresses are registered with the Company/ Depositories/ Registrar & Transfer Agent. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM and Annual Report has been dispensed with, vide MCA Circulars and the SEBI Circular.

The Annual Report of the Company for the Financial Year 2020-21, inter-alia, containing the Notice and Explanatory Statement of the 51<sup>st</sup> AGM is available on the Company's website at vww.oriconenterprises.com and on the website of the Stock Exchange(s) on which the shares of the Company are listed, i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. A copy of the same is also available on the website o National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules framed hereunder and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, the register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 14th September, 2021 to 22<sup>rd</sup> September, 2021 (both days inclusive) for ascertaining the Members who would be entitled to receive dividend of Rs. 0.50 (@25%) per Equity Share of the Face Value of Rs. 2 each for the year ended 31st March, 2021, if approved at the AGM of the Company and will be paid within 30 days of declaration of dividend to those Members:

the Members holding shares in physical mode and whose names appear on the Register o Members as on 22<sup>nd</sup> September, 2021.

) the Members holding shares in electronic form and who are beneficial owners of the Shares as on the close of working hours of 13th September, 2021, as per the details furnished by the Depository(ies).

As directed by SEBI the dividend will be paid through electronic mode to the Members who nave updated their bank account details. In the event the Company is unable to pay dividend to any member by electronic mode, due to non-availability of the Bank Account details, the Company shall dispatch the dividend warrant/ cheque/ demand draft to such members at the registered address by post.

Members are requested to update their complete bank account details with the depositories where shares are held in dematerialized mode and with Bigshare Services Private Limited where in shares are held in physical mode at <code>investor@bigshareonline.com/</code> vinod.y@bigshareonline.com along with copy of the request letter signed by the Members mentioning the name, folio number, bank account details, self-attested copy of PAN card and cancelled cheque leaf.

. Members may note that pursuant to the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend income has become taxable in the hands of the Members with effect from 01st April, 2020 and therefore, the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from dividend payable to Members. For the prescribed rates for various categories. Members are requested to refer to the Finance Act. 2021 and amendments thereof. In order to enable the Company to determine the appropriate TDS rate as applicable of no deduction of Tax, Members are requested to submit required documents in accordance with the provisions of the Act or or before 10th September, 2021. Members are requested to update their PAN with the Company/ Bigshare Services Private Limited (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode).

## Remove E-voting:

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20, of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended Secretarial Standards issued by the Institute of Company Secretaries of India on Genera Meeting and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its members, the facility to exercise their right to vote through e-Voting before the AGM and during the AGM in respect of the business(es) to be transacted at the AGM and for this purpose the Company has appointed NSDL to facilitate such voting through electronic means.

The detailed instructions for e-voting facility are given in the notice of the AGM as well as in the email sent to the Members by NSDL. Members are requested to note the following:

1. The remove e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-voting 19th September, 2021 (09:00 A.M.) End of Remote e-voting 21st September, 2021 (05:00 P.M.) The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Membe

will not be allowed to vote electronically beyond the said date and time; 2. The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on 15th September, 2021 ("Cut-off Date"). The Facility of remote e-voting system shall also be made available during the meeting and the members

attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the meeting. A person whose name is recorded in the Registe of Members/ Register of Beneficial Owners as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before/during the AGM. 3. Any person who acquire the shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the Cut-off

Date may obtain the login-id and password for e-voting by sending a request a evoting@nsdl.co.in or may contact on toll free number 1800-222-990, as provided by NSDL. A person who is not a Member as on Cut-off Date should treat the Notice of the AGM for information purpose only.

4. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM wil also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cas their vote on such resolution(s) again

## Manner to register/update email address:

Place: Mumbai

Date: 19th August, 2021

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to write mail to ou RTA Bigshare Services Private Limited at <a href="mailto:investor@bigshareonline.com">investor@bigshareonline.com</a>

For permanent registration of e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participants ("DPs") and Members holding the shares in physical form are requested to update the same with Registrar & Transfe

In case of any queries/ grievances connected with remote e-voting, you may refer to the FAQs and e-voting user manual for Members at www.evoting.nsdl.com. Members can also contact the below persons for such queries/ grievances or for technical

assistance required before/ during the Meeting to access and participate in the AGM.

ı. Send a request to <u>evoting@nsdl.co.in</u> or may contact on toll free number 1800-222-990; oı .Contact Ms. Pallavi Mahatre, Manager NSDL at the designated email address 

Contact Ms. Sarita Mote, Assistant Manager NSDL at the designated email addres Saritam@nsdl.co.in or call on +91-22-24994890

For. Oricon Enterprises Limite Sanjay Jair Company Secretary

NOTICE

I Adrian Gregory, have lost

my mother's (Josephine

Gregory), Fixed Deposit

Receipt No.: TH/1913120,

issued by HDFC Ltd.

Ramon Hse, HT Parekh

Marg, Mum-20, and is not

|   | Regd. Office: Refinery Site, Shirpur, Dist. Dhule, Maharashtra- 425405. CIN: L51900MH1984PLC034501 |               |               |             |               |               |             |
|---|----------------------------------------------------------------------------------------------------|---------------|---------------|-------------|---------------|---------------|-------------|
|   | EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th June, 2021          |               |               |             |               |               |             |
|   | (Rs. in Lakhs except per share data)                                                               |               |               |             |               |               |             |
|   |                                                                                                    |               | STANDALONE    |             |               | CONSOLIDATED  | )           |
|   | B (1)                                                                                              | Quarter ended | Quarter ended | Year Ended  | Quarter ended | Quarter ended | Year Ended  |
|   | Particulars                                                                                        | 30-June-21    | 30-June-20    | 31-March-21 | 30-June-21    | 30-June-20    | 31-March-21 |
|   |                                                                                                    | Unaudited     | Audited       | Audited     | Unaudited     | Audited       | Audited     |
| 1 | Total Income from Operations                                                                       | -             | -             | -           | 134,625.24    | 70,046.89     | 437,105.10  |
| 2 | Net Profit / (Loss) for the period before tax                                                      | (3,412.99)    | (6,302.38)    | (25,860.04) | (3,167.73)    | (6,182.70)    | (24,568.98) |
| 3 | Net Profit / (Loss) for the period after tax                                                       | (3,412.99)    | (6,302.38)    | (25,860.04) | (3,167.73)    | (6,182.70)    | (24,568.98) |
| 4 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after          |               |               |             |               |               |             |
|   | tax) and Other Comprehensive Income (after tax)]                                                   | (3,412.99)    | (6,302.59)    | (25,860.04) | (3,167.73)    | (6,182.91)    | (24,568.98) |
| 5 | Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10/- each)                                         | 2,913.72      | 2,913.72      | 2,913.72    | 2,913.72      | 2,913.72      | 2,913.72    |

Notes: 1. The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Disclosure Requirements) Regulations, 2015. 2. The full format of the aforesaid quarter ended financial results are available on the Stock Exchange websites www.

(11.71)

(11.71)

(21.63)

(21.63)

(88.75)

(88.75)

(10.87)

(10.87)

lation 33 of the SEBI (Listing and Othe

(21.22)

(21.22)

For & on behalf of the Board of Director Sd/- Shankar Bhanda

(84.32)

(84.32)

SHIRPUR GOLD REFINERY LIMITED

traceable. If found please contact me on + 91 8591134527 within 15 days from date of issue of this Advt.

## अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भमिका असणार नाही.

### **CHANGE OF NAME**

### NOTE Collect the full copy of Newspape for the submission in passport office.

I, CHIRAG RAMESH VARDHAN S/O NEEMA RAMESH VARDHAN R/O A/302, RAJENDRA KUNJ BUILDING, 31, DB MARG, MUMBAI CENTRAL 400008, PROPOSE TO CHANGE THE NAME OF MY MOTHER AS NIMA RAMESH CL-80456

I HAVE CHANGED MY NAME FROM ARTI SHARAD KACAHALIA TO AARTI SHARAD KACHALIA AS PER AFFIDAVIT. CL-307 I HAVE CHANGED MY NAME FROM GUI SHER ALI MUJAHID AS PER DOCUMENT, DATED:

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL HAMID TO ABDUL HAMID PANWAR AS PER DOCUMENT DATED: CL-310 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ADITYA BHARGAV SAHA TO ADITYA SAHA AS PER DOCUMENTS. CL-581 WE MR. AJAY JAGDISH VALA AND MRS RIDDHI AJAY VALA HAVE CHANGED OUR MINOR DAUGHTER'S NAME FROM LOHAR JIYA AJAY VALA TO JIYA AJAY /ALA AS PER DOCUMENTS.

WE MR. AJAY JAGDISH VALA AND MRS.
RIDDHI AJAY VALA HAVE CHANGED OUR
MINOR DAUGHTER'S NAME FROM
LOHAR MANSI AJAY VALA TO MANSI
AJAY VALA AS PER DOCUMENTS.
C1-581 B

CL-581 B I HAVE CHANGED MY NAME FROM SACHIN HEMANT MEHTA TO SACHEN HEMANT SHORA AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM MINHAJ MUNIR SHAIKH TO MEENHAJ MUNIR SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-581 E

I HAVE CHANGED MY NAME FROM JABEEN IBRAHIM / JABEEN EBRAHIM CHOUGLE TO JABIN MUNIR SHAIKH AS PER DOCUMNETS. CL-581 E I HAVE CHANGED MY NAME FROM MR.

MANISH KUMAR KANTH TO MR. MANISH KANTH AS PER DOCUMENTS CL-581 F I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. AMRITA KUMAR TO MRS. AMRITA KANTH AS PER DOCUMNETS. CL-581 G I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH ZAREENA TO JAREENA FAREED SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-581 H HAVE CHANGED MY NAME FROM

NAWABJAN MOHD KASIM SHAIKH TO NAWAB JAHAN SHAIKH AS DOCUMNETS. CL-581 I ALKA PATIL, SPOUSE OF PATIL BHAGWAN MOTIRAM RETIRED JWO S. NO 683028H PERMANENT RESIDENT OF PACHORA, DIST. JALGAON, PRESENTLY RESIDING AT KALWA, DIST, THANE HAVE

CHANGED MY NAME FROM ALKA PATIL TO ALKA BHAGWAN PATIL VIDE AFFIDAVIT NO. YZ731940 DATED: 17.08.2021 CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL AZHAR ABDUL GAFAR TO AZHAR A GAFFAR SHAIKH AS PER AADHAR CARD NO. 8221 5450 9897. HAVE CHANGE MY NAME FROM

JAYKKASHNA DHANESHCHANDRA PHATAK TO JAYKRISHNA PHATAK TO SATISTICATION OF THE PHATAK AS PER DOCUMENTS. CL-756 I HAVE CHANGED MY NAME FROM ALOKE

VARDHAN MOHATTA TO ALOK MOHATTA AS PER DOCUMENTS CL-756 A CL-756 A I HAVE CHANGED MY NAME FROM (1) JAMIL AHMED SHAH, (2) JAMIL AHAMAD SHAH, (3) JAMIL AHAMED SHAH, & (4) JAMEL AHMED MOHAMMED KHALEEL TO JAMEEL AHMED MOHAMMED KHALIL

SHAH AS PER DOCUMENTS/CHILDREN'S

CL-756 E

DOCUMENTS.

I. SULBHA IS LEGALLY WEDDED SPOUSE 1258457M RANK EX HAV NAME UMAL SHANTARAM MAHADEV DHUMAL DHUMAL SHANTARAM MAHADEY PRESENTLY RESIDING AT 1002, SHREEKRUPA RESIDENCY, SANT SAVTA MALI MARG, DAHISAR EAST, RAWALPADA, MUMBAI 400068,HAVE CHANGED MY NAME FROM SULBHA TO SULBHA SHANTARAM DHUMAL BY AFFIDAVIT DATED 18 AUGUST 2021

I HAVE CHANGE MY NAME FROM VIJAYA JAIKRISHNA PHATAK TO VIJAYA JAYKRISHNA PATHAK AS PER DOCUMENTS CL-756 D I HAVE CHANGED MY NAME FROM RAFIK NIZAM MULANI TO RAFIQ MULLANI AS PER MY DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM KRUNAL MANOJ MANJUBEN / SOLANKI TO. KUNAL MANOJ MANJU / SOLANKI AS MAHARASHTRA GAZETTE

PUBLICATION NO (M-2151178) GAZETTE PUBLICATION DATE- AUGUST 12- 18 2021 CL-819 HAVE CHANGED MY NAME FROM LILYBEN BHARAT MARU TO LILY BHARAT MARU AS PER DOCUMENT. CL-922 I HAVE CHANGED MY NAME FROM SHIVA PHOOLCHANDRA NIRMAL TO SHIVA PHOOLCHANDRA DHOBI AS PER

नियम 8(1) पहा ताबा सूचना

DOCUMENT.

निम्नस्वाक्षरीकार <mark>इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे(CIN:L65922DL2005PLC136029</mark>) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त प्राल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत <mark>16.11.2018</mark> रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.41,94,659 **/-** (रूपये एक्केचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे एकोणसाठ फक्त) साठी **कर्ज खाते क्र. HLAPLOW00263852** या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 14.11.2018 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **अविनाश बाबोराव कुमावत उर्फ अविनाश बाबुराव कुमावत आणि भावना कुमावत** यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 18.08.2021 रोजी घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.**41,94,659 /- (रूपये एक्केचाळीस लाख<sup>े</sup> चौऱ्याण्णव हजार सहाशे** एकोणसाठ फक्त) पढील व्याज 14.11.2018 पासन प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं.203 मापित 63.35 स्के.मी. चटई क्षेत्र दुसऱ्या मजल्या वर, मोनार्च फोरच्युन ने ओळखले जाणारे परिकल्प मध्ये, प्लॉट नं.19 वर बांधलेला, मापित अंदाजे 1260 स्के.मी.,सेक्टर 18 मध्ये खारघर, संजिवनी इंटरनेशनल शाळे जवळ, नवी मुंबई-410209, महाराष्ट्र

तारीख: 18.08.2021

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

# जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, मौजे डोंगारी, तालुका तलासरी, जिल्हा पालघर येथे खालील वर्णनाची बिनशेती जमीन आहे. तिचा तपशील खालील प्रमाणे :-

श्रीमती मिता दिनेशकुमार गुप्ता यांचे नावे :

| गट क्रमांक व<br>उपविभाग | क्षेत्र आर चौ.मी. | आकार रु.पै. |
|-------------------------|-------------------|-------------|
| ३०/१३                   | १२.७४.००          | १९.११       |

## स्वाती नॉनफेरस प्रायव्हेट लिमिटेडचे नाव

| गट क्रमांक व<br>उपविभाग | क्षेत्र आर चौ.मी. | आकार रु.पै. |
|-------------------------|-------------------|-------------|
| 30/0                    | २०.०५.००          | ३१.००       |
| ₹०/४०                   | ३.५०.००           | 4.24        |
|                         |                   |             |

वर वर्णन केलेली बिनशेती जिमन व त्यावर असलेले औद्योगिक शेड व त्यामधील असलेली मशिनरी अशी एकूण मिळकत आमचे अशिलाने कायमची विकत घेण्याचे ठरविलेले असून सदरहू मिळकतीशी कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, कब्जा, मालकी, गहाण, भाडेपट्टा, दान, बक्षीस, इजमेंट अगर अन्य प्रकारचा हक्क असेल त्या व्यक्तींनी किंवा संस्थेनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्याचे १४ दिवसांत खाली सही करणार श्री. अजय आय. ठक्कर वकील यांचे कार्यालयात लेखी सबळ पुराव्यासह हरकत घ्यावी.

दिलेल्या मुदतीत कोणाची कुठल्याही प्रकारची लेखी पुराव्यासह हरकत न येता आणि कोणाचाही कुठल्याही प्रकारची हरकत असल्यास, ती त्यांनी कायम स्वरूपाची सोडून दिलेली आहे असे समजून आमचे अशील जिमनीचा व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर येणाऱ्या हरकतीचा कुठल्याही प्रकारचा विचार करता येणार नाही याची तमाम जनतेने नोंद घ्यावी.

तारीख : ०५/०८/२०२१ ११४, अन्नपूर्णा पार्क, स्टेशन रोड, डहाणू रोड (पश्चिम), द्रध्वनी क्र.: ०२५२८-२२४४९२

सही/-श्री. अजय आय. ठक्कर वकील

ठिकाणः मुंबई

दिनांक : २०.०८.२०२१

## ग्रुप फार्मास्युटिकल्स लिमिटेड

सीआयएन: U24239MH1980PLC022889 नोंदणी. कार्या.: डब्ल्यू-४६ (बी) एम आय डी सी तारापूर इंडस्ट्रीयल एरिया,ठाणे, महाराष्ट्र ४०१५०६, दूर: + ९१ ८०८७६५५१८८ संकेतस्थळ: www.grouppharma.com ई-मेल आयडी: rpanchalgrouppharma.in

### सूचना

सचना ह्यादारे देण्यात येत आहे की कंपनी कायदा. २०१३ च्या लाग असलेल्या तरतदी आणि त्या अंतर्गत करण्यात आलेल्या नियमावली आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रक क्र १४/२०२० दिनांक्तित ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक्तित १३ एप्रिल २०२०, आणि जानेवारी १३, २०२१ सह वाचल्या जाणाऱ्या साधारण परिपत्रक क्र. दिनांकित ५ मे २०२० च्या अनुषगाने ह्याद्वारे सचना देण्यात येत आहे की ग्रुप फार्मास्यूटीकल्स लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ४१ वी वार्षिक सर्व साधारण सभा (एजीएम) सभासदानांच्या प्रत्यक्षे उपस्थितीशिवाय, एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायाव विचार करण्यासाठी व्हिङियो कॉन्फरसिंगद्वारे शनिवार, १८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाठी ११.०० वा. आयोजित करण्यात आली आहे. एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रीया एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आली आहे. उपरोक्त नमूद एमसीए परीपत्रकांच्या अनुपालनासाठी वार्षिक अहवालासोबत एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशो सभासदांना ज्यांच्या ई–मेल आयडीची नोंद कंपनीकडे करण्यात आली आहे त्यांना पाठविण्यात येणार असून एजीएमच्या सूचनेच्या आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत कोणत्याही सभासदाला प्रत्यक्ष स्वरूपात पाठवली जाणार नाही. सभासदांनी कपया नोंद घ्यावी की सचना आणि वार्षिक अहवाल आमच्या कंपनीच्या <u>www.grouppharma.in</u> आणि सीडीएसल च्या *NDSL* https://www.evotingindia.com

सभासद ज्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये कागदपत्रे मिळण्यासाठी यांच्या ई–मेल आयडीची नोंद अद्याप केलेलं नाही त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद करण्याची विनंती करण्यात येत आहे; आणि अशा सभासदाना खालील तपशिल msabu@grouppharma.in वर पाठवून ई-मृतदानासाठी अधिकार पत्रे प्राप्त करता येतील: (ए) त्यांचा फोलियो / डिमॅट खाते क्रमांक (बी) त्यांचा मेल आयडी आणि (सी) **(i)** भाग प्रमाणपत्र (पुढचा आणि मागचा भाग), / क्लायंट मास्टर इंवा एकत्रित खाते निवेदन, (ii) पॅन कार्ड (स्व साक्षांकित) **(iii)** आधार कार्ड (स्व साक्षांकित) च्या स्कॅन करण्यात आलेल्या प्रती. प्रत्यक्ष स्वरूपात केलेल्या भाग धारणेच्या संदर्भात उपरोक्त माहिती- vinayak@bigshareonline.com. या बीगशेअरच्या इमेल आयडी वर पाठवावी. डिमॅट स्वरूपात केली असल्यास त्यांनी त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट ह्यांध्याकडे करावी. सभासदांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या ई–मेल आयडीची नोंद त्यांच्या डिमॅट खात्यावर / फोलियो मध्ये करावी.

कंपनीने त्यांच्या सभासदांसाठी एजीएमच्या सचनेमध्ये देण्यात आलेल्या ठरावांवर त्यांच्या सभासदांना दरस्थ ई–मतदान आणि एजीएमच्या दरम्यान ई–मतदान करता यावे ह्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्या सेवांची तरतूद केली आहे. ई–मतदानाच्या संदर्भात सूचनांसाठी कृपया एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्या. सभासद जे सचना पाठविण्यात आल्या नंतर सभासद झाले आहेत आणि किंवा ज्यांनी त्यांच्या ई-मेल आयडीची अद्याप नोंद केलेली नाही एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आल्या प्रमाणे ई–मतदान यंत्रणा आणि प्रक्रीया प्राप्त करता येईल आणि sanjeevy@nsdl.co.in. वर ई-मतदानासाठी अधिकार पत्रे प्राप्त करण्यासाठी मेल करून ते प्राप्त झाल्यानंतर ई–मतदान यंत्रणेद्वारे मतदान करता येईल. सभासदांना त्यांच्या तपशिलाची पडताळणी केल्या नंतर अधिकार पत्रे उपलब्ध करून देण्यात येतील.

ग्रुप फार्मास्युटिकल्स लिमिटेड करीता व्यवस्थापकीय मंचालक दिनांक: १९/०८/२०२१ डीआयएन: ०००९१३४७ न्यायालय दिंडोशी येथील मुंबई विभागातील नगर दिवाणी न वाणिज्यिक वाद क्र. ३५ सन २०१९

गरतीय कंपनीज ॲक्ट, १९१३ अंतर्गत संस्थापित बॅंकिंग कंपनी नाताय कपनाज अब्द, १९६२ अवरात संस्थापत बाक्त कपना. बैकिंग व्यवसाय करणारी त्यांचा नोदणीकृत आणि मुख्य कार्यालयाचा पत्ता येथे महावीर सर्कल, पी.बी. क्र. ५९९, कान्कनाडी, मंगळुर - ५७५००२ आणि त्यांच्या भारत भर विविध शाखा आहेत आणि त्यांच्यापैकी एक मुंबई येथे :- म्हणजेच दुकान क्र. १, २, ३, ४ आणि ५, गाववी कॉर्नर सीएवएस लि., ठाकुः पॉलिटेक्निक कॉलेजसमोर, ९० फू. रस्ता, ठाकूर कॉम्प्लेक्स, कॉदिवली (पूर्व), मुंबई – ४०० १०१, श्री अनंत कृष्णा अनंधन, बासुदेव राव, व्यवस्थापक यांचा मुलगा यांच्याद्वारे,

मे. विश्वास ट्रेडिंग त्यांचे प्रोप्ता. श्री. चंट्रमणी जी. मिश्रा, श्री. गयाप्रसाद मिश्रा यांचा मुलगा, वय अंदाजे ३७ वर्षे, भारतीय हिवासी, त्यांचा पत्ता येथे ५७३/ए, चाळ क्र. २५, रिघ्दि सिध्दी सीएचएस लि., गुलमोहर हाऊर्सिंग सोसायटी, टाटा पॉवर हाऊस, बोरीवली (पूर्व), मुंबई - ४०००६६, आणि तसेच येथेही पत्त ती/६, श्री नगर सीएचएस लि. आरएससी-५७, प्लॉट क्र. १७१ सी/६, श्री नगर साएचएस ाल. आरएससा-२०, २००० गोराई क्र. ११, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२ ... प्रतिवादी

. नुतोषांकरिता उपरोक्त नामित वादींद्वारे २३ **ऑगस्ट,** २०२१ रोजी . ११:०० वा. मध्यान्ही <u>न्यायालय कक्ष क्र. ५</u> मधील पीठासिन माननीय न्यायाधिश **श्री. के. व्ही. मोरे** यांच्यासमोर प्रचालित

्राचार जाह. (अ) त्यातील **निशाणी ''जे''** येथील असलेल्या दाव्याच्य नपत्रीलानुसार रक्कम रु. ५,२७,९६१.५०/— (रुपये पाच लाख सत्तावीस हजार नऊशे एकसष्ट आणि पैसे पन्नास मात्र) यासह वासिक विश्रांतीसह द.सा. १५.०५% दराने त्यावरील पुढील वक्रवाढ व्याज किंवा वाद दाखल केल्या तारखेपासून प्रदानच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत सन्माननिय न्यायालय निवाडा देतील अशा योग्य आणि आवश्यक वाटणाऱ्या दराने वार्दीना रक्कम

अरा कप्ण्यासाती प्रतिवादींना आरेश आणि हुकुम रेण्याकरीता. (ब) सदर वादाच्या खर्चाच्या प्रदानाकरता. (क) सन्माननिय न्यायालयाला खटल्यास योग्य समजल्या जाणाऱ्या आणि परिस्थितीनुसार आवश्यक अशा अन्य आणि पुढील देनांक १७ ऑगस्ट, २०२१

मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालय दिंडोशी (शा.) नन्सची सदर रिट यांच्याद्वारे काढली आहे

त्रा. एस.आर. राष्ट्रा वार्दीकरिता वकील डी/२०२, क्राऊन वसंत मार्व्हल सीएचएसएल, प.द्रु. ाहामार्गालगत, बोरीवली (पू.), मुंबई - ४०००६६ मोबा. क्र. +९१ ९८२१२७५१८५

### जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, याखालील नमूद **परिशिष्ट प्लॉट्स** हे कु. तुलसी रविंद्र मोदी, राहतात येथे-४४४, रविवार पेठ, पुणे-४११ ००२ यांच्या प्रत्यक्ष कब्जात आहे, ज्या त्यांनी दिनांक १५/०७/२०१० रोजीच्या अभिहस्तांतर विलेखाद्वारे आणि अंतर्गत त्यांचे वडील रविंद्र मोदी यांच्याकडून खरेदी केले असून ते संयुक्त उप-रजिस्ट्रार, लोणावळा सह अनु.क्र. ३०१४/२०१० येथे नोंदणीकृत आहे आणि याखालील नमूद **परिशिष्ट मिळकती** याँ श्री. रविंद्र कांतिलाल मोदी, राहतात येथे-४४४, रविवार पेठ, पुणे-४११ ००२ याँच्या प्रत्यक्ष कब्जात आहेत ज्या त्यांनी दिनांक ०७/११/२००७ रोजीच्या अभिहस्तांतर विलेखाद्वारे आणि अंतर्गत राजन लोकेगावकर आणि अन्य. यांच्याकडून खरेदी केल्या असून त्या संयुक्त उप-रजिस्ट्रार, लोणावळा सह अनु.क्र. ५१३३/२०१० येथे नोंदणीकृत आहे आणि दिनांक ११/१२/२०१५ रोजीच्या देवाणघेवाण विलेखाद्वारे आणि अंतर्गत श्री. राजेश बतरेजा यांच्याकडून सर्व्हे क्र. १०७, हिस्सा क्र. ५ संपादित केला असून ते संयुक्त उप-रजिस्ट्रार, लोणावळा सह अनु.क्र. ४१६५/२०१५ येथे नोंदणीकृत असून ते त्यावरील हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधाचे मात्र आणि पूरक मालक आहेत (कु. तुलसी रविंद्र मोदी आणि श्री. रविंद्र कांतिलाल मोदी यांचा यानंतर मालक असा उल्लेख). मालकांनी दावा केला की, त्यांचे हक हे कोणत्याही प्रकारच्या सर्व भार, प्रभार, दावे इ. पासून मुक्त आहेत आणि की, त्यांच्याकडे परिशिष्ट प्लॉट्स आणि परिशिष्ट मिळकतींच्या संदर्भामध्ये स्वच्छ आणि पणनयोग्य नामाधिकार आहेत.

मला परिशिष्ट प्लॉट्स आणि परिशिष्ट मिळकर्तींसाठी मालकांचे स्वच्छ, स्पष्ट आणि पणनयोग्य नामाधिकार तपासण्यासाठी अधिकृत

सर्व किंवा कोणत्याही व्यक्ती समाविष्टीत कोणत्याही बँका, वित्तीय संस्था किंवा कोणतेही इतर पक्ष किंवा व्यक्ती ज्यांना कोणतेही वैध आणि कायदेशीर दावा, हक्क, नामाधिकार, मागणी किंवा हितसंबंध जसे की कोणतीही विक्री, भेट, भाडेपट्टा, कुळवहिवाट, परवाना, अदलाबदल विभागणी, गहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसा, उत्तराधिकारी, विश्वस्त, निर्वाह, ताबा, सुविधाधिकार, करार, प्रलंबित-वाद, स्टे ऑर्डर, जप्ती, हुकुम, विशिष्ट कामिंगरी किंवा अन्यकाही किंवा कोणतेही इतर हक्क किंवा प्रस्तावित हस्तांतरासाठी कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लिखित खालील नमूद पत्त्यावर या सूचनेच्या जारी पासून (१५) पंधरा दिवसांच्या आत तशा दाव्याच्या संदर्भित सर्व पूरक कागदपत्रासह कळविणे आणि त्यावरील आमची पोचपावती मिळवणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजले जाईल की तेथे कोणतेही दावे नाहीत आणि तसे दावे जर असल्यास ते त्यागित आणि परित्यागित समजले जातील आणि आमचे अशील परिशिष्ट प्लॉट्स आणि परिशिष्ट तसेच परिशिष्ट मिळकतीं च्या संदर्भामधील प्रस्तावित व्यवहाराची प्रक्रीया करतील.

### प्लॉट्सचे परिशिष्ट

साईट क्र. २९, ३०, ३१ आणि ३२ असलेली जिमन च्यासह त्यावरील संबंधित जिमन मोजमापित १२५० चौ.मीटर्स चे सर्व ते भाग आणि विभाग आणि एकत्रितरित्या खालीलप्रमाणे सिमाबद्धः

पर्वेस आणि त्या दिशेने: रोड द्वारे, दक्षिणेस आणि त्या दिशेने: सर्व्हे क्र. १०७/५ द्वारे, पश्चिमेस आणि त्या दिशेने: सर्व्हे क्र. १०६ द्वारे, उत्तरेस आणि त्या दिशेने:अंतर्गत रोड द्वारे.

### मिळकतीचे परिशिष्ट

वर्सोलीच्या हद्दीमधील गाव कुणे नामा, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे स्थित १) सर्व्हे क्र. ८५, हिस्सा क्र. १, २) सर्व्हे क्र. ८५, हिस्सा क्र. २, ३) सर्व्हे क्र. ८६, ४) सर्व्हे क्र. १०५, हिस्सा क्र. २ए+३, ५) सर्व्हे क्र. १०७, हिस्सा क्र. ४, ६) सर्व्हे क्र. १०७, हिस्सा क्र. ५, एकुण मोजमापित अंदाजे २एच ०३७आर म्हणजेच २०,३७० चौ.मीटर्स धारक जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग.

ठिकाण: मुंबई दिनांक: २०/०८/२०२१

वकील शॉन गाडगीळ पत्ता: १४/१५, तळमजला गुंडेचा चेंबर्स, फोर्ट मुंबई, महाराष्ट्र-४०० ०२३

# सुप्रिम पेट्रोकेम लि.

सीआयएन:एल२३२००एमएच१९८९पीएलसी५४६३३ नोंद. कार्यालय: सोलिटेर कॉर्पोरेट पार्क., इमारत क्र. ११, ५ वा मजला, १६७, गुरु हरगोविंदजी मार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३.

दूर. क्र. : ०२२-६७०९१९००/६६९३५९२७, फॅक्स: क्र. ०२२-४००५५६८१

ई-मेल: investorhelpline@spl.co.in, संकेतस्थळ: http://www.supremepetrochem.com

| I | ~    | । याद्वारे देण्यात येते की, कंपनीने खा | ω. ·                |               |            | . , .      |               |         |
|---|------|----------------------------------------|---------------------|---------------|------------|------------|---------------|---------|
| ı | 1    | हरवलेले/गहाळ झालेले प्रम               | ाण पत्र्यांच्या बदत | ल्यात प्रतिलि | पी समभा    | ग प्रमाणप  | त्र जारी करणे | बाबात   |
| l | अ.   | धारकाचे नाव                            | फोलिओ क्र.          | समभागाची      | प्रमाणपत्र | प्रमाणपत्र | विभिन्न क्र.  | विभिन्न |
| l | क्र. |                                        |                     | संख्या        | क्र.पासून  | क्र.पर्यं  | पासून         | पर्यं   |

| अ.   | धारकाचे नाव                             | फोलिओ क्र.        | समभागाची | प्रमाणपत्र | प्रमाणपत्र | विभिन्न क्र. | विभिन्न क्र. |
|------|-----------------------------------------|-------------------|----------|------------|------------|--------------|--------------|
| क्र. |                                         |                   | संख्या   | क्र.पासून  | क्र.पर्यं  | पासून        | पर्यंत       |
| १    | रविंद्र बी कुबडिया<br>सतीश बी कुबडिया   | एसपीएस२०१७०४      | ८३       | ३७६७०४     | ३७६७०४     | ९७६०९८७७     | ९७६०९९५९     |
| 2    | राजुल एम संकलेचा                        | एसपीएस१४८००९      | १०० १००  | ३९५१०९     | ३९५१०९     | ४३१५१२०१     | ४३१५१३००     |
|      | महेंद्र डी संकलेचा                      |                   | १०० १००  | ३९५११०     |            | ५०७६१९०१     | ५०७६२०००     |
|      |                                         |                   | १०० १००  | ३९५१११     | ३९५१११     | ५०७६२००१     | ५०७६२१००     |
|      |                                         |                   | १०० १००  | ३९५११२     | ३९५११२     | ५०७६२१०१     | ५०७६२२००     |
|      |                                         |                   | १०० १००  | ३९५११३     | ३९५११३     | ५०७६२२०१     | ५०७६२३००     |
|      |                                         |                   | १०० १००  | ३९५११४     | ३९५११४     | ५०७६२३०१     | ५०७६२४००     |
|      |                                         |                   | १०० १००  | ३९५११५     | ३९५११५     | ५६९२६३०१     | ५६९२६४००     |
|      |                                         |                   | १०० १००  | ३९५११६     | ३९५११६     | ५६९२६५०१     | ५६९२६६००     |
|      |                                         |                   | १०० १००  | ३९५११७     | ३९५११७     | ५६९२६७०१     | ५६९२६८००     |
|      |                                         |                   | १००      | ३९५११८     | ३९५११८     | ५६९२७००१     | ५६९२७१००     |
|      |                                         |                   |          | ३९५११९     | ३९५११९     | ५९०५९००१     | ५९०५९१००     |
|      |                                         |                   |          | ३९५१२०     | ३९५१२०     | ६०९८६७०१     | ६०९८६८००     |
|      |                                         |                   |          | ३९५१२१     | ३९५१२१     | ६०९८६८०१     | ६०९८६९००     |
|      |                                         |                   |          | ३९५१२२     | ३९५१२२     | ६०९८७१०१     | ६०९८७२००     |
|      |                                         |                   |          | ३९५१२३     | ३९५१२३     | ६०९८७२०१     | ६०९८७३००     |
|      |                                         |                   |          | ३९५१२४     | ३९५१२४     | ६०९८७४०१     | ६०९८७५००     |
|      |                                         |                   |          | ३९५१२५     | ३९५१२५     | ७४२३६००१     | ७४२३६१००     |
|      |                                         |                   |          | ३९५१२६     | ३९५१२६     | ७४२३६१०१     | ७४२३६२००     |
|      |                                         |                   |          | ३९५१२७     | ३९५१२७     | ७४२३६३०१     | ७४२३६४००     |
| 3    | अश्विन बी. मोध                          | एसपीएस०६४५५५      | १००      | 303000     | 303000     | ६५१७०५०१     | ६५१७०६००     |
| 8    | बिना वाय पारेख                          | एसपीएस१५२८५०      | १००      | २६३४२६     | २६३४२६     | ६४७५७२०१     | ६४७५७३००     |
| 4    | अजय जे पारेख<br>मिनाक्षी ए पारेख        | mmfmm 9 5 3 - 5 3 | 0        | 915-1349   | 915-1349   | 117601-0     | 117202       |
|      | अजय जे पारेख                            | एसपीएस१६२०६३      | १००      | १७०५४९     | १७०५४९     | ५५४६९५०१     | ५५४६९६००     |
| ξ    | रजनिकांत जेठालाल ठक्कर                  | एसपीएस१९६९२७      | १७ ३३    | ३७६०१०     | ३७६०१०     | ९७५६५३६०     | ९७५६५३७६     |
| l∟_  |                                         |                   |          | ३७६०११     | ३७६०११     | ९७५६५३७७     | ९७५६५४०९     |
| 9    | प्रभाकर शेट्टी हगूंजे                   | एसपीएस८०८७३८      | 800      | ४६२०२      | ४६२०५      | ४२५४७४०१     | ४२५४७८००     |
| ۷    | कांचन सी शाह                            | एसपीएस०६१६३६      | १००      | २६४६४०     | २६४६४०     | ६४८७८६०१     | ६४८७८७००     |
| 9    | मंजु असरानी<br>विनोद असरानी             | एसपीएस००५८६०      | १००      | १४९६३६     | १४९६३६     | ५३३७८२०१     | ५३३७८३००     |
| १०   | केनिन मोरारजी वीरा<br>शिवानी खिमजी वीरा | एसपीएस०७४९८१      | १००      | २७७९८५     | २७७९८५     | ६६२१३१०१     | ६६२१३२००     |
| ११   | विजय चावला                              | एसपीएस००८१३९      | १००      | १५२९३२     | १५२९३२     | ५३७०७८०१     | ५३७०७९००     |
| १२   | जोसेफ अझारेडो                           | एसपीएस१६९३८२      | १००      | २८९२४५     | २८९२४५     | ६७३३९१०१     | ६७३३९२००     |
|      | पामेला अझारेडो                          |                   |          |            |            |              |              |
| १३   | 13                                      | एसपीएस१३३४०८      | १०० १००  | १५३६३२     | १५३६३२     | ५३७७७८०१     | ५३७७७९००     |
| l l  | राघवेंद्रजित सिंह                       |                   | १०० १००  | १५३६३४     | १५३६३४     | ५३७७८००१     | ५३७७८१००     |
| l l  |                                         |                   | १००      | १५३६४२     | १५३६४२     | ५३७७८८०१     | ५३७७८९००     |
| l l  |                                         |                   |          | २४९९१९     | २४९९१९     | ६३४०६५०१     | ६३४०६६००     |
| l l  |                                         |                   |          | २५००७५     | २५००७५     | ६३४२२१०१     | ६३४२२२००     |
|      |                                         | एकूण              | ३७३३     |            |            |              |              |
|      |                                         |                   |          |            |            |              |              |

सर्व सामान्य जनतेला या द्वारे कळविण्यात येते की, त्यांनी उपरोक्त समभाग प्रमाणपत्रांचे कोणत्याही प्रकारे, खरेदी, विक्री किंवा व्यवहार करू नये. स्टॉक एक्स्चेंज अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांने उपरोक्त बाब लक्षात घ्यावे आणि त्यांचे सभासद/घटक किंवा सदर समभाग मध्ये दावा असल्यास त्यांना सल्ला देण्यात यावे. उपरोक्त व्यक्तींनी त्यांचे दावे किंवा दावे दस्तावेजीय पुरावे सह कंपनीकडे तिचा नोंदणीकृत कार्यालय बिल्डिंग क्र. ११, ५ वा मजला, सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क, १६७, गुरु हरगोविंदजी मार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३ येथे ह्या सूचनेची पंधरा दिवसात नोंद करावी अन्यथा कंपनी सदर समभागाचे संदर्भात प्रतिलिपी समभाग प्रमाणपत्र जारी

> सप्रिय पेटोकेम लि. करिता (डी.एन. मिश्रा) कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई

दिनांक : १९ ऑगस्ट, २०२१

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड

(भारत सरकार चा उपक्रम) <u>ई-निविदा आमंत्रण सूचना</u>

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, खालील कामांसाठी पात्र ठेकेदारांकडून जायआरहेपीएस पोर्टलवर ई-निविदा द्वारे दोन लिफाफा प्रणालीमध्ये खुली निविदा आमंत्रित रहेन आयआरहेपीएस पोर्टलवर ई-निविदा द्वारे दोन लिफाफा प्रणालीमध्ये खुली निविदा आमंत्रित रहेन आहेत. निविदा सूचना क्रः: केआर-डब्ल्यू-०१-५८-२०२१-०४. कामाचे नावः कोंकण रेल्वेवरील कारवार क्षेत्र, कर्नाटक राज्यात सहाय्यक अभियंता, उडुपी यांच्या अधिकार क्षेत्रात कुमटा-शिरूर विभागांदरम्यान (५० किमी लांबीसाठी) किमी. ५५६/६०० ते किमी. ६१८/००० पर्यंत पूर्ण ट्रॅक न्तनीकरण (पी). अंदाजे खर्चः ₹16.63 करोड जीएसटी सोडून. पूर्तता कालावधीः बारा मिहेने पावसाळ्यासह. ऑनलाइन प्रस्ताव/बोली सादर करण्यासाठी समाप्ती तारीख/वेळः १३/०९/२०२१ रोजी १५.00 वा.पर्यंत. मॅन्युअल प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. तपशील/सहभागासाठी कृपया https://ireps.gov.in संकेतस्थळाला भेट द्या. शुद्धिपत्रक/परिशिष्ट या संकेतस्थळावरच प्रकाशित

### फॉर्म बी

जाहीर उद्घोषणा (द इन्सॉल्वन्सी ॲण्ड बँक्रप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्विडेशन) रेग्युलेशन्स २०१६ च्या रेग्युलेशन १२) निओ कॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड- परिसमापनातील च्या स्टेकहॉल्डर्सच्या माहितीसाठी

| अ.क्र.  | वर्णन                                                                                                           | तपशील                                                                                                                                                                                                                                                                                   |
|---------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| ع       | कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव                                                                                        | निओ कॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड                                                                                                                                                                                                                                                             |
| 2       | कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख                                                                          | १५.०२.१९८५                                                                                                                                                                                                                                                                              |
| ş       | कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/ नोंदणीकृत<br>आहे ते प्राधिकरण                                           | आरओसी- मुंबई                                                                                                                                                                                                                                                                            |
| 8       | कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/<br>कॉर्पोरेट कर्जदाराना लिमिटेड लायबिलीटी<br>आयडेंटिफिकेशन क्र. | यु२४१३२एमएच१९८५पीएलसी२२३२२०                                                                                                                                                                                                                                                             |
| ч       | कॉपॉरेट कर्जदाराचे नॉदणीकृत कार्यालय व मुख्य<br>कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता                                | नोंदणीकृत कार्यालयः २२०, महावीर इंडस्ट्रीअल इस्टेट,<br>महाकाली केव्ह रोड समोर, अंधेरी (पू), मुंबई, महा.<br>रजे४४०००२५ इंडिया<br>मुख्य कार्यालयः निजो कॉर्प इंटर्पमनल लिमिटेड, प्लॉट<br>क्र. ६२, ६३ आणि ६४ए, इंडस्ट्रीअल क्षेत्र, सेक्टर क्र. १,<br>चिठामपुर, धार, मध्य प्रदेश – ४५४७७५. |
| ε       | कॉपोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी प्रक्रिया बंद<br>होण्याची तारीख                                              | ०५.०८.२०२१                                                                                                                                                                                                                                                                              |
| 9       | नादारी निर्णय प्रक्रिया सुरू होण्याची तारीख                                                                     | आदेश प्राप्त दिनांक: ०५.०८.२०२१<br>सन्माननीय एनसीएलटी वेबसाईटवर अपलोड आदेश:<br>१७.०८.२०२१                                                                                                                                                                                               |
| ۷       | परिसमापक म्हणून कृती करणारे नादारक<br>व्यवसायिक नाव आणि नोंदणीकृत क्रमांक                                       | श्री. शांतनू टी रे<br>नोंदणीकृत क्र. आयबीबीआय/आयपीए-एन००३६०/<br>२०१७- २०१८/११०५५                                                                                                                                                                                                        |
| ٩       | मंडळात नोंदणीकृत असलेला समापकाचा पत्ता<br>आणि इमेल                                                              | एएए इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल्स एलएलपी,<br>ए- ३०१, बीएसईएल टेक पार्क, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे<br>स्टेशन-४०० ७०५<br>ईमेल : santanutray@aaainsolvency.com                                                                                                                                    |
| १०      | समापकासह पत्रव्यवहार करण्यासाठ असलेला पत्ता<br>आणि इमेल                                                         | एएए इन्सॉल्बन्सी प्रोफेशनल्स एलएलपी,<br>ए- ३०१, बीएसईएल टेक पार्क, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे<br>स्टेशन- ४०० ७०५<br>ईमेल: İquidator.firestarinternational@aaainsolvency.com                                                                                                                |
| ११      | दावे सादर करण्याची अंतिम तारीख                                                                                  | १६.०९.२०२१                                                                                                                                                                                                                                                                              |
| ਸ਼ਜ਼ੁਜ਼ | याटारे टेण्यात येत आहे की अष्टीय कंपनी विधी न्यायाधि                                                            | प्रकाण   मंबई बेंचने ०५ ०८ २०२१ (१७ ०८ २०२१ गोजी पाप                                                                                                                                                                                                                                    |

सूचना याद्वारे रेण्यात येत आहे की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई बेंचने ०५.०८.२०२१ (१७.०८.२०२१ रोजी प्राप्त आदेशाची प्रत) रोजी निओ कॉर्प इंटरसंजनल लिम्पिडेडच्या विरोधात नादारी प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला आहे. निओ कॉर्प इंटरसंजनल लिम्पिटेडच्या स्टेनहॉल्डर्सना बाब क्र. १० च्या समोरील पत्यावर परिसमापकांकडे १६.०९.२०२१ रोजी किंवा पूर्वी त्यांच्या पुरावेसहित दावे सादर करण्यासाठी याद्वारे बोलाविष्यात येत आहे. वित्तीय धनकोनी त्यांच्या पुरावेसहित दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन सादर करावेत. सर्व इंतर धनकों, व्यक्तिशः, टपालाद्वारे व

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांच्या पुरावेसहित दावे सादर करू शकतात. चुकीचे, दिशाभूल करणारे दावे सादर केल्यास दंड होऊ शकेल. दिनांक: २०.०८.२०२१

एएए इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल्स एलएलपी आयबीबीआय/आयपीए-एन००३६०/२०१७- २०१८/११०५

# ORICON ENTERPRISES LTD.

सीआयएन : एल२८१००एमएच१९६८पीएलसी०१४१५६ नोंदणीकृत कार्यालय: १०७६ डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई - ४०० ०१८. वेबसाइट : www.oriconenterprises.com, ई-मेल : share@ocl-india.com दूर. क्र. : ०२२-४३६६२२००, फॅक्स क्र. ०२२-२४९६३०५५

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि. २२ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ३.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी **सर्क्युलर**) यांच्याद्वारे जारी कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एकत्रितरित्या **एमसीए सर्क्युलर्स** म्हणून संदर्भित) व सर्क्युलर दि. १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ रोजी जारी सामान्य सर्क्युलर्स दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२० व १३ जानेवारी, २०२१ यांच्यासह अनुपालन आहे. सभेचे ठिकाण कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे असून पत्ता १०७६, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई - ४०० ०१८ येथे सदर एजीएम च्या सूचनेमधील पार पडलेल्या सभेच्या सूचनेत विहित विषयांवर विचाराविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत

एजीएम सूचना व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/डिपॉझिटरी/रेजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट यांच्यासह नोंदणीकृत असलेल्यांना दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी ईलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात आलेली आहे. एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स यांच्या अंतर्गत एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवणे आवश्यक आहे.

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच ५१ वी एजीएमची सूचना व अतिविशेष अहवाल यांच्यासह कंपनीची वेबसाइट <u>www.oriconenterprises.com</u> व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट वर उपलब्ध आहे व कंपनीचे शेअर्सची सूची अर्थात बीएसई व एनएसई वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर अनुक्रमे उपलब्ध आहे. सदरची प्रत नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या वेबसाइट वर <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ च्या तरतूदी अंतर्गत व नियम अनुसार व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स दि. १४ सप्टेंबर, २०२१ ते २२ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान दि. ३१ मार्च, २०२१ रोजी अखोर वर्षाकरिता रु २ प्रत्येकीच्या दर्शनी मूल्यांच्या इक्विटी शेअर प्रति अनुसार रु. ५० (२५%) च्या स्विकृत लाभाशांचे हक असलेल्या सभासदांकरिता बंद राहिल व सदर सभासदांकरिता लाभांशाचे घोषणा ३० दिवसांच्या आत प्रदान करणे कंपनीने एजीएमच्या ठिकाणी मंजूर केले आहे.

. सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक असल्यास व ज्यांचे नाव सभासदांच्या रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध आहे दि. २२ सप्टेंबर, २०२१ अनुसार

बी. सभासद जे ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारक आहेत व शेअर्सच्या लाभार्थी मालक म्हणून दि. १३ सप्टेंबर, २०२१ च्या कार्यालयीन वेळेत बंद होईल त्यांचा तपशील डिपॉझिटरीज द्वारे प्रसिद्ध करण्यात

सेबी द्वारे निर्देशित लाभांशाचे प्रदान ईलेक्टॉनिक स्वरूप मार्फत करण्यात येईल ज्या सभासदांनी त्यांचे बँव खाते तपशील अद्ययावत केले आहेत. कंपनीने ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात कोणत्याही सभासदांना लाभांशाचे प्रदान केलेले नहीं आहे कारण त्यांच्याकडे बँक खाते तपशील उपलब्ध नाही आहेत व कंपनी पोस्ट द्वारे

सदर सभासदांना नोंदणीकृत पत्त्यावर लाभांश वॉरन्ट/ चेक/ डिमांड ड्राफ्ट पाठवेल. सभासदांनी कृपया त्यांचे संपूर्ण बँक खाते तपशील डिपॉझिटरीज यांच्यासह अपडेट करावे व जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत तसेच प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक जे बिगशेअर र्िहसेस प्रायव्हेट लिमिटेड सह धारक आहेत त्यांना <u>investor@bigshareonline.com</u> vinod.y@bigshareonline.com वर सभासदांद्वारे स्वाक्षरीकृत विनंती पत्राची प्रत व उल्लेखीत केलेले नाव, फोलिओ क्रमांक, बँक खाते तपशील, पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड प्रत व रद्द चेक यांच्यासह करावे. सभासदांनी नोंद घ्यावी की, इनकम टॅक्ट कायदा, १९६१ अंतर्गत सुधारित वित्त ॲक्ट, २०२० लाभांश उत्पन्न दि. ०१ एप्रिल, २०२० पासून सभासदांच्या हस्ते करण्यात येईल व त्यामुळे कंपनीस सभासदांच्या प्रदानित लाभांशामधून विहित दर सोर्स (टीडीएस) कपात करणे आवश्यक असेल. विविध श्रेणींमधील विहित दरांकरिता सभासदांनी कृपया वित्त ॲक्ट, २०२१ पाहावा व त्यानुसार सुधार करावे. कंपनीस आदेशावर अंमलबजावणी करण्याकरिता योग्य टीडीएस दर लावणे आवश्यक आहे वा कराची कपात करू नये सभासदांनी कृपया आवश्यक दस्तावेज त्यानुसार ॲक्टच्या तरतुदीसह सादर करणे आवश्यक आहे व ते दस्तावेज दि. १० सप्टेंबर, २०२१ पूर्वी करावे. सभासदांनी कृपया त्यांचे पॅन कंपनी / बिगशेअर सर्व्हिसेस पायव्हेट लिमिटेड (जर शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील असतील) व डिपॉझिटरीज (जर शेअर्स

परोक्ष ई-मतदान : सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व सामान्य सभेवरील भारताच्या कंपनी सेक्रेटरीज यांच्या संस्थेद्वारे जारी सेक्रेटरियल स्टॅंडर्ड्स द्वारे सुधारित कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत कंपनी त्यांच्या सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माध्यमातून सदर सुविधांच्या एनएसडीएल द्वारे नियुक्ती कंपनीच्या हेतुकरिता व एजीएमच्या व्यवहारांमध्ये विहित -व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता एजीएमच्या दरम्यान एजीएमच्या पूर्वी ई-मतदान मार्फत मतदान करण्याचा अधिकार आहे.

डिमॅट स्वरूपातील असतील) तर ते अपडेट करावी ही विनंती.

एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित ई-मतदान सुविधेकरिता विस्तृत तपशील तसेच एनएसडीएल द्वारे सभासदांना ईमेल पाठविण्यात येईल. सभासदांनी कृपया खालील बाबींची नोंद घ्यावी : १. खालील कालावधीच्या दरम्यान उपलब्ध परोक्ष ई-मतदान सुविधा

|                                | दि. १९ सप्टेंबर, २०२१ (स. ९.०० वा.)  |
|--------------------------------|--------------------------------------|
| परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीखा | दि. २१ सप्टेंबर, २०२१ (सा. ५.०० वा.) |
|                                |                                      |

परोक्ष ई-मतदान मॉड्युल एनएसडीएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल व सभासद सदर तारीखा व वेळेच्या पश्चात मतदान ईलेक्टॉनिकली स्विकत करण्यात येईल. कंपनीचे भागधारक शेअर्सधारक आहेत ते एकतर प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात

निर्धारित तारीखा अर्थात दि. १५ सप्टेंबर, २०२१ (निर्धारित तारीखा) रोजी परोक्ष ई-मतदान सुविधेचा लाभ घेता येईल. एजीएम मध्ये उपस्थित भागधारक ज्यांनी आपले मत परोक्ष ई-मतदानाद्वारे केले आहे त्यांना पोलिंग पेपर च्या माध्यमातून एजीएम मध्ये मतदान करण्याचा हक्क आहे. एजीममध्ये सहभागी होणारे सभासदर त्यांचे मतदान केल्यानंतर पुन्हा एकदा परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान हक्क बजावू शकत नाहीत

कोणाही व्यक्तीस, जे कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत व कंपनीचे सभासद आहेत त्यांना सभेची सूचना पाठविण्यात येईल व शेअर्स धारक यांना निर्धारित अंतिम तारखोपश्चात एजीएममधील सूचनेमध्ये नमूद प्रक्रियेनुसार परोक्ष ई-मतदान एनएसडीएल वर ईमेल आयडी <u>evoting@nsdl.co.in</u> वर लिहून आपले लॉग ईन आयडी व पासवर्ड प्राप्त करून करता येईल व टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर एनएसडीएलद्वारे प्रदानित संपर्क साधावा. ज्या सभासदांनी निर्धारित तारखेच्या आधी सदर ई-मतदानाकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड प्राप्त केला आहे त्यांना मतदान करता

. सभासद जे एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदानाद्वारे ठरावांवर मतदान करण्यास इच्छक आहेत त्यांनी सदर ठरावांवर त्यांचे मतदानामध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता सक्षम असेल.

र्डमेल आयडी नोंदणीकरण/अपडेट करण्याचे स्वरूप: . सभासद आमच्या आरटीए बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड वर

investor@bigshareonline.com लेखी स्वरूपात ईमेल द्वारे विनंती पाठवावी. ई–मेल आयडीवर नोंदणीकरणाकरिता सभासद जे शेअर्स धारक आहेत व डिमॅट प्रारूपातील आहेत त्यांनी त्यांचे डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स **(डीपी)** यांच्यासह अपडेट करावे ही विनंती व सभासद रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट यांच्यासह प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत

कोणत्याही चौंकशीकरिता/तक्रारीकरिता परोक्ष ई–मतदान यांच्यासह तुम्ही कृपया एफएक्यू पाहावे व ई– मतदान युजर मॅन्युअल <u>www.evoting.nsdl.com</u> पाहावे. सभासदांनी खालील व्यक्तींना सदर चौंकशी/तक्रारीकरिता तांत्रिकी सहायतेकरिता एजीएममध्ये सहभागी शेण्याकरिता सभेच्या दरम्यान आवश्यक तपशील पाहावा

. कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक एनएसडीएल वर विवरणीत ईमेल पत्त्यावर <u>pallavid@nsdl.co.in</u> संपर्क साधावा वा संपर्क क्र. +९१-२२-२४९९४५४५ वर संपर्क साधावा

evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी वा ट्रोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क

. कु. सरिता मोटे, सहा. व्यवस्थापक एनएसडीएल वर विवरणीत ईमेल पत्त्यावर <u>saritam@nsdl.co.in</u> संपर्क साधावा वा संपर्क क्र. +९१-२२-२४९९४८९० वर संपर्क साधावा.

ओरिकॉन एन्टरप्रायजेस लि. करिता संजय जेन जाहीर नोटीस

वसई येथील मा. श्री. आर. एच. नाथाणी, दिवाण ने. ता. ३०/०८/२०२१ चौ.अ.क्र. ६३/२०२१

Mrs. Dipti Prashant Poojary

(as legal owner and Daughter of the Deceased)

R/o. B 207, Star Residency, Building No. 6

Madhuban complex, Evershine City Main Gate, Vasai East, Tal. Vasai, Dist. Palgha

..... Applicant

.... Responden ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक ०३/०८/२०२१ रोजी के. माया उमेश माने हया दिद. २३/०४/२०२१ रोजी मयत झाले असुन त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौक्शी अर्ज क्रमाक ६३/२०२१ दाखल केला आहे.

Schedule of Property
Flat No. A/103, Ameasuring 39.167 sq. Mtrs., (Built up area) on First Floor, Building known as STAR HERITAGE, situated at Village Gokhivare, Vasai eas on land being Survey No. 91/1, 91/6, 91/7, 91/8, 92/10, 92/7, 18 & 19, Tal. Vasai (East) Dist. Palghar-401208, Total property value Rs. Rs. 8,88,000/- (Rupees Eight Lakh Eighty Eight Thousand only)

ज्याअर्थी हेअरशिप सर्टी[फिन्नेन्ट मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक् ६३/२०२१ दाखल केलेला आहे. हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हय यायालयांत दिनांक ३०/०८/२०२१ रोर्ज सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हॅरकेत दाखल करावी. सदरह वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याई इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागटपूर्व घेऊन अर्जटार ह्यांना वारम टाखला देण्यात येईल हयाची कृपया नोंद घेण्यात यावी.

आज दि. १६/०८/२०२१ रोजी माझ्या सहिनिशी व न्यायालयाच्या शिक्कयानिशी



दिवाणी न्यायालय व स्तर वसई

NOTICE PUBLIC AT LARGE is hereby notified tha MR.PRAKASH MANGALJI VORA is sole and

xclusive Owner & Member in respect of Un No.B-14/G (Adm. 43.38 Sq.Meters BUA) O Ground Floor of MALAD INDUSTRIAL UNITS Ground Floor of MALAD INDUSTRIAL UNITS PREMISES CO.OP.SOC. LTD., at Ramchandra Lane Extension, Kachpada, Malad(W), Mumbai 400 064; and holding 250 fully paid up shares each of Rs.50/- bearing distinctive Nos.40501 tx 40750 (both inclusive) vide Share Certificate No.82 in the Share Capital of the Society. Society therein on other hand in respect of Uni No.B-14 (which is thereafter divided and/o vo.B-14 (winch is inferented divided and/ord separated into two units i.e. Unit No.B-14/G or Ground Floor & B-14/F on First Floor and two separate Share Certificate is issued for each Jnit). (2) Thereafter MR.MANGALJ DAMARDAS VORA died on 15-08-2009 leaving. oehind him his three legal heirs viz. (i) BHART SATISH MEHTA D/O MANGALJI VORA (ii NARENDRA S/O MANGALJI VORA who die NARENDRA S/O MANGALJI VORA who died on 20-05-2007 leaving behind him three legal heirs viz. (a) KALPANA WD/O NARENDRA VORA, (b) MITESH S/O NARENDRA VORA AND (c) MRS.DHARA MAYANK SHETH D/O NARENDRA VORA and (iii) PRAKASH S/O MANGALJI VORA, wherein all the above legal heirs have released their respective 66.67% undivided share in the said Unit & Shares to MR.PRAKASH MANGALJI VORA (by a Release Dead dated 0.208.2014 dluy registered vide

owner and Member may enter into deal ransaction in respect thereof with any third par SONAL KOTHARI, ADVOCATE 1,Le-Midas Building, Ramchandra Lane, Malad (W), Mumbai-400 064.

leed, dated 03-08-2021 duly registered vide loc.Sr.No.BRL-6/10860/2021 on 04-08--2021) lowever aforesaid Original Agreement, dated 9-07-1990 alongwith Possession Letter and

other payment receipts and incidental paper

etc. are lost or misplaced and not traceable instead of diligent or frantic search. Certificate of Police, dated 18-08-2021 has been obtained in

Police, dated 18-05-2021 has been obtained in that behalf hany person having any claim's o whatsoever nature in, to or upon the said origina interest of the deeds' documents should intimate to the undersigned and also to the Owner/Member for oss of the same within 14 Days from the date of the course of the Nation State of the same within 14 Days from the date of the same within 14 Days from the date of the same within 14 Days from the date of the same within 14 Days from the date of the same within 14 Days from the date of the same within 14 Days from the date of the same within 14 Days from the date of the same within 14 Days from the date of the same within 15 Days from the date of the same within 15 Days from the same within 15

ssue of this Notice, failing which, the claim, iny, shall be deemed to have been given up o

andoned and/or waived and thereafter th

9820300116 [advsonalkothari@yahoo.con

## जाहीर सूचना

आम्ही श्री. निझामुद्दीन मन्सूरी राहणार येथे जयपूर ज्यांचा पत्ताएस/ओ मेहमूद खान, पोलिस स्टेशन जवळ, अंबेर, जयपूर, राजस्थान ३०२०२८ येथे यांचे सर्व भारांपासून मुक्त परिशिष्टात अधिक तपशिलवरपणे नमूद आणि बी-२८०१, लोधा बेल्लीसिमो, एन.एम.जोशी मार्ग, महालक्ष्मी, अपोलो मिल्स कंपाऊंड, डेलीस्ले रोड, मुंबई-४०० ०११, मोजमापीत २२५२ चौ.फु. चौरस फीट संलग्नीत किंवा तत्सम (चटई क्षेत्र) अशा निवासी परिसर(यानंतर सदर फ्लॅट असा उल्लेख) आणि शेअर प्रमाणपत्र धारक क्र.१४९ द्वारे विभिन्न क्र.१४८१ ते १४९०(दोन्ही एकत्रित) धारक आणि प्रत्येकी रु.५०/- चे १० पूर्ण भरणा शेअर्स (यानंतर सदर शेअर्स असा उल्लेख) त्यासह इमारतीच्या पी१ लेव्हल येथील ३(तीन) कार पार्किंग स्पेसेस धारक क्र.११३३, ११३४, १२०८ चा अनन्य वापर आणि भोगवट्याचा हक्क (यानंतर सदर कार पार्किंग स्पेसेस असा उल्लेख) च्या संदर्भात मालकी हक, नामाधिकार व हितसंबंध तपासत

सर्व व्यक्तींना सदर मिळकतीच्या संदर्भात कोणताही दावा किंवा हक जसे की वारसा, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, कब्जा किंवा भार किंवा अन्यकाही दावे जर असल्यास तसे लिखित कागदोपत्री पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकांराना प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवाहर पूर्ण केले जातील आणि व्यक्तींचे दावे जर असल्यास ते त्यागित समजले जातील आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक नसतील

आहोत.

## परिशिष्ट

लोअर परेल विभाग जी-साऊथ वॉर्डच्या सीटीएस क्र.१/६३ आणि ६४ धारक मोजमापीत ३०,०७३.३० चौ.मीटर्स जिमन व मैदानाचे ते सर्व भाग व विभागावर बांधकामीत बी-२८०१, लोधा बेल्लीसिमो, एन.एम.जोशी मार्ग, महालक्ष्मी, अपोलो मिल्स कंपाऊंड, डेलीस्ले रोड, मुंबई-४०० ०११, मोजमापीत २२५२ चौ.फु. चौरस फीट संलग्नीत किंवा तत्सम (चटई क्षेत्र) धारक निवासी परिसर त्यासह इमारतीच्या पी१ लेव्हल येथील ३(तीन) कार पार्किंग स्पेसेस धारक क्र.११३३, ११३४, १२०८ चा अनन्य वापर आणि भोगवट्याचा हक्क. दिनांक २० ऑगस्ट, २०२१.

अपुर्वा अग्रवाल भागिदार यनिवर्मल लिगल १६१/१६२ ए विंग, मित्तल कोर्ट, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१